14th November, 2025

To,
The Manager - Listing Department
The BSE Limited
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Reference: - Skyline Millars Limited BSE Code - 505650

Dear Sir(s),

Sub:- Newspaper advertisement for Financial Result.

Pursuant to provisions of Regulation 47(4) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed please find herewith copies of newspaper advertisement in respect of Un-Audited Financial Result for the second quarter and half year ended 30th September, 2025, published in the following Newspapers:

- 1. Business Standard, on 14th November, 2025 and
- 2. Mumbai Lakshadeep, on 14th November, 2025.

We request you to kindly take the same on record.

Yours truly,

181

For Skyline Millars Limited

CFO

Encl.: as above

Harshal Phatak

Sales Office: C/2, Skyline Welthspace, Gate No. 2, Skyline Oasis, Premier Road, Vidyavihar (w), Mumbai - 400 086.

Tel.: (022) 2511 2194 / 95

PUBLIC NOTICE Notice is hereby given that our client viz. Mr. Vivek Chandresh Dhabalia was holding an Original Deed of Gif dated 22nd January 2019 between Mi Chandresh H. Dhabalia (Donor) and Mr. Vivek Chandresh Dhabalia & Mr Jigar Chandresh Dhabalia (Donees) of Office No. 101, Monarch Chamber Premises Co-operative Society Limited Marol Maroshi Road, C. T. S. No. 591 to 594, Andheri (East), Mumbai - 400059 (said Original Agreement) which is lost

misplaced and not found after search. Our client is hereby inviting the clain against the said Original Agreement If any Person, Firm, Society, Company Corporation or any Body Corporate has any claim or lien against the said Original Agreement may file such claims o objections with documents if any, within the period of 14 days from the date of this notice with documentary proofs and lega claims to-

M/s. Bhogale & Associates Advocates & Notary,

1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Jdayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabl Road, Borivali (East), Mumbai - 400066. f no claims or objections, as above, are received within the stipulated period, our client shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having been waived, forfeited and / or annulled.

M/s. Bhogale & Associates Date: 14.11.2025 Place: Mumba

SKYLINE MILLARS LIMITED

CIN: L63020MH1919PLC000640

Regd. Office: Churchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsltd.com | Email: cs@millars.inTel: +91 22 22047471

	STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30TH SEPT, 2025									
							(Rs. In Lacs)			
Sr.			Quarter Ended		Half Year Ended		Year Ended			
or. No.	Particulars	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025			
NU.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income	77.41	61.17	8.94	138.58	19.04	268.64			
2	Profit / (Loss) for the period from continuing	(22.88)	(34.39)	(16.67)	(57.28)	(35.65)	(19.45)			
	operations									
3	Profit / (Loss) for the period	(22.88)	(34.39)	(17.38)	(57.28)	(35.82)	(26.12) -			
4	Total Other Comprehensive Income	(0.05)	0.07	0.16	0.02	0.18	0.24			
5	Total Comprehensive Income for the period	(22.93)	(34.32)	(17.22)	(57.26)	(35.64)	(25.88)			
6	Paid up Equity Share Capital (Face Value Re 1/- each)	402.24	402.24	402.24	402.24	402.24	402.24			
7	Reserves excluding Revaluation Reserves as per									
	Balance Sheet of the previous accounting year						2049.15			
8	Earning per Share (EPS)									
	Earning per share Basic & Diluted (in Rs) (for total									
	operations) (not annualised)	(0.06)	(0.09)	(0.04)	(0.14)	(0.09)	(0.06)			

Notes: 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th Nov, 2025. 2)Th above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ('Ind As') prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read together with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules 2016.3) The Company is primarily engaged in Real Estate business and after discontinuation of Umreth division there is only one reportable segment. 4) Figures for the previous periods have been re-grouped / re-arranged wherever necessary. 5)SML is unable to launch the next phase of development at Ghatkopar since 2011 as matter i ending in Supreme Court



Place: Mumba Date: 12-11-2025 For and on behalf of Board of Directors Skyline Millars Limite

Maulik Dave DIN:01448536 Whole-time Directo

प्रिमीयरकॅपिटल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ४, भिमा वैतरणा कॉम्प्लेक्स, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई–४०००३०. **दूरः**:०७३५–४२४५९५४, फॅक्स:०७३५-४२४५९९९, **ई-मेल:** premiercapservices@gmail.com | वेवसाईट: www.premiercapitalservices.in | त्तीआयएन: एल६ ५९२०एमएच १९८३ पीएलत्ती०३०६२९

30 महिला २०२६ गोजी मंपळेल्या निमाही व अर्धवर्षाक्रीता एकमेव अळेखापरिधित विजीय निष्कर्षांचा अहताळ

						(रु.लाखात)
		संपलेली तिमाही		वर्ष ते त	गरीख	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२०२५ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२५ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	4६.३३	99.90	48.65	26.30	३९.२२	09.EO
कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपुर्व निव्वळ नफा/(तोटा) (५–२)	-8.49	- 9६.७७	-4.00	-29.26	-6.66	-9.00
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व विशेप साधारण बाबनंतर)	-8.49	- 44.00	-4.00	-29.2८	-८.८८	-9.00
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	-8.49	- 4६.७७	-4.00	-29.26	-८.८८	-9.00
कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न	-8.49	- 44.00	-4.00	-२५.२८	-८.८८	-9.00
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/-)	३७०.६५	३७०.६९	३७०.६१	३७०.६१	३७०.६१	३७०.६१
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/— प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मळ (वार्षिकीकरण नाही)	(0.09)	(0.04)	(0.04)	(०.०६)	(0.03)	(0.03)
भ. मूळ (वापिकाकरण नाहा) २. सौमिकृत (वापिकीकरण नाही)	(0.04)	(0.04)	(0.04)	(0.0%) (0.0%)	(0.07)	(0.03)

टिपः (१) वरील विवित्तीय निष्कर्प दिनांक ५२.५५.२०२५ रोजी झालेल्या संघालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले (२) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल . रितक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कपचि सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्पाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कपचि संपूर्ण नमुना कंपनीच्या www.premiercapitalservices.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (३) कंपनी एकमेव व्यवसाय विमाग अर्थात डेअरी उत्पादने व व्यापारमध्ये कार्यरत असल्याने इंडएएस ५०८ (कार्यचलीत विभाग) लागू नाही लावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत. (५) तेथे अपवादात्मक किंवा विशेप साधारण बाब नाही.

संचालक मंडळाच्या वतीने व करित प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड मनोज कासलीवा (संचालक)

डीआयएन:००३४५२४१

स्थळ : इंदौर दिनांक : १२.११.२०२५

रो ा ा ा ा

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

सीआयएन: एल६५९२०एमएच५९९४पीएलसी०८२९९२ नोंदणीकृत कार्यालयः २०५ए, हरी चेंबर्स, एस.बी. मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००५. दूर.:६६ ५८४० ५६ / ६६ ५८४० ५७, ई-मेल: deepak.lahoti@wallfort.com, cosec@wallfort.com, वेबसाईट: www.wallfort.com २०.०९.२०२५ रोजी संप्रेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वष		
क्र.		३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०६.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३५.०३.२५ लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	99.68	२०६५.७०	२५२७.०५	२५६५.५४	8020.23	३३६ ५.५४	
₹.	कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)							
	(अपवादारमक आणि/किंवा विशेष साधारण वावपुर्व)	-३६२.६२	१६२५.५०	५६८६.९४	4246.86	3८७३.९३	4820.02	
З.	करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)							
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	-390.00	1420.41	4830.30	4330.88	3850.48	4200.86	
8.	कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न							
	(कालायधीकरिता सर्वकप नफा/(तोटा)(करानंतर)							
	आणि इतर सर्वकप उत्पन्न (करानंतर))"	-805.05	1420.41	५४०४.९६	4428.63	3804.63	4258.68	
4.	समभाग भांडवल	९६८.७२	९६८.७२	९६८.७२	९६८.७२	९६८.७२	९६८.७२	
Ę	राखीय (पुनर्मूल्यांकित राखीय वगळून)	५६३३६.०४	५६७३८.८५	५७३४३.२६	५६३३६.०४	५७३४३.२६	14211.31	
O.	उत्पन्न प्रतिभाग (रू.५०/- प्रत्येकी)							
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकस्ति।)							
	मूळ	-8.90	44.00	48.00	<u></u>	३५.३८	42.38	
	सौमिकृत	-8.90	44.00	48.00	44.50	34.36	42.38	

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्पाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.wallfort.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड सही/- अशोक भराडीया व्यवस्थापकीय संचालक 🔳 ठिकाण: मंबई दिनांक: १२.११.२०२५ (डीआयएन:००४०७८३०)



उपनिबंधक, सहकारी संस्थांसमोर, 'एच-वेस्ट' वॉर्ड, मुंबई

मेहसूल भवन, बस डेपोसमोर, वीर सावरकर मार्ग, वांद्रे स्टेशन जवळ, वांद्रे पश्चिम, मुंबई – ४०० ०५०

२०१९ चा वसूली अर्ज क्रमांक ३४ कुंज बिहारी सहकारी गृहनिर्माण संस्था लि.

नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था लि., १९७५ चा बेअरिंग क्रमांक बीओएम/एचएसजी/४५३२ दिनांक ९/७/१९७५ जैन निकेतन,

प्लॉट क्रमांक ५७, गुज्जर लेन, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई — ४०० ०५४. १. श्रीमती. ममता पृथ्यानी आणि इतर,

फ्लॉट क्रमांक ११, जैन निकेतन, कुंज बिहारी सीएचएसएल, प्लॉट क्रमांक ५७, गुजर लेन, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई – ४०० ०५४

पर्यायी पत्ता :- फ्लॅट क्रमांक बी/५०२, ५ वा मजला, जैन शंकर दीप सीएचएस लि.,

१६ वा रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई – ४०० ०५०.

२. श्री. साहिल महाजन विजय प्रीथियानी यांचे वकील ८०८, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग

नरिमन पॉइंट – ४०० ०२१ येथे कार्यालय आहे.

वांद्रे स्टेशनजवळ, वांद्रे पश्चिम, मुंबई - ४०००५०.

श्री. मानव विजय पृथ्यानी

फ्लॅट क्रमांक ११, जैन निकेतन, कुंज बिहारी सीएचएसएल, प्लॉट क्रमांक ५७, गुजर लेन, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई - ४०० ०५४

पर्यायी पत्ता :- फ्लॅट क्रमांक बी/५०२, ५ वा मजला, जैन शंकर दीप सीएचएस लि., १६ वा रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई – ४०० ०५०

महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या कलम १५४ब-२९ अंतर्गत १९,९५,००९.५९ रुपये (रुपये एकोणीस लाख पंच्याण्णव हजार नऊ आणि पैसे फक्त एकोणपन्नास) वसूल करण्यासाठी अर्ज, फ्लॅट क्रमांक ११, तळमजला, जैन निकेतन, कुंज बिहारी सहकारी गृहनिर्माण संस्था लि.

सार्वजनिक सूचना अर्जदाराने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या कलम **१५४व-२९** अंतर्गत प्रतिवादींविरुद्ध

- अर्ज दाखल केला आहे. वरील प्रकरणाची अंतिम सुनावणी **१७/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता** सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालय. मेहस्ल भवन, समीर, येथे ठेवण्यात आली आहे. बस डेपो, वीर सावरकर मार्ग
- प्रतिवादी आणि त्यांचे कायदेशीर वारस, जर असतील, किंवा कोणताही आक्षेप नोंदवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्ती/अधिकाऱ्याने १७/११/२०२५ **रोजी दुपारी ०३:०० वाजता** संबंधित कागदपत्रांसह अधोस्वाक्षरीकर्त्यासमोर वैयक्तिकरित्या किंवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे हजर राहावे.
- जर कोणत्याही इच्छक व्यक्ती/व्यक्तीने वरील दिलेल्या तारखेला आणि पत्त्यावर, वैयक्तिकरित्या किंव योग्यरित्या नियुक्त केलेल्या प्रतिनिधींद्वारे, या सूचनेत आवश्यकतेनुसार उपस्थित राहण्यास किंवा उत्तर दाखल करण्यास अयशस्वी ठरले, तर प्रकरणाची सुनावणी केली जाईल आणि एकतर्फी निर्णय घेतल जाईल आणि योग्य आदेश पारित केला जाईल.

तारीखः ११.११.२०२५ ठिकाणः मुंबई

ठिकाण : मंबई

विनांक : १२ नोव्हेंबर, २०२५



सहकारी संस्था, एच-वेस्ट वॉर्ड, मुंबई

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड कॉर्पोरेट ओळखं क्रमांकः एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९

नोंद.कार्या.: १२वा मजला, कृशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी. एम. रोड, चेंबुर (प.), मुंबई-४०००८९. दुरध्वनी:+९१-२२-४२४६३९९९, वेबसाईट:www.maninfra.com. इन्व्हेस्टर रिलेशन संपर्क: investors@maninfra.com

सूचना - द्वितीय अंतरिम लाभांशाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मन इन्फ्राकन्स्ट्रकशन लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाने (मंडळ) बुधवार, १२ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या सभेत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्रति इक्टिटी . शेअर (प्रत्येकी रु.२/– चे दर्शनी मुल्य) रु.०.४५/– (२२.५०९६) द्वितीय अंतरिम लामांश घोषित केला आहे. आर्थिक वर्ष २०२५–२६ करिता कंपनीच्या इकिटी शेअर्सवर द्वितीय अंतरिम लामांश देण्याच्या उद्देशाने बोर्डीन मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. अंतरिम लाभांश मंगळवार, ०२ डिसेंबर, २०२५ रोजी दिला जाईल:

- मंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५ रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी प्राप्त झालेल्या डेटानुसार अ-वास्तविक स्वरूपात ठेवलेल्या समभागांच्या संदर्भात सर्व लाभार्थी मालकांना; आणि
- मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५ रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी वास्तविक स्वरूपात असले समभागांच्या संदर्भात सर्व सदस्यांना.

वेत्तीय कायदा, २०२० नुसार, लाभांश उत्पन्न शेअरधारकांच्या हातात करपात्र असेल. १ एप्रिल, २०२० आणि कंपनीने आयकर कायदा, १९६१ (आयटी ॲक्ट) मध्ये विहित केलेल्या दरांवर सदस्यांना दिलेल्या लाभांशातून स्त्रोतावर कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे. टीडीएस आवश्यकतांचे पालन सक्षम करण्यासाठी. सदस्यांना त्यांच्या ठेवीदार सहभागीदारकां आयटी कायद्यानुसार त्यांची निवासी स्थिती, पॅन, श्रेणी पूर्ण आणि/किंवा अद्यतनित करण्याची विनंती केली ज्ञाते किंवा शेअर्स वास्तविक स्वरूपात ठेवल्यास, त्यांना पत्र लिहन कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर टान्सफ एजंट, एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)(युनिट: मन इन्फ्राक-स्टक्शन लिमिटेड) सी-१०१. २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मंबई-४०००८३ किंवा investors@maninfra.com वर मंगळवार, २० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत ईमेल करा.

लाभांशावरील कर कपातीच्या संदर्भात तपशीलवार संप्रेषण, भागधारकांना स्वतंत्रपणे पाठवले जात आहे ज्यांचे ई-मेल आयडी अनुक्रमे आरटीए/डीपीकडे नोंदणीकृत आहेत आणि असे संप्रेषण गुंतवणूकदाराच्य अंतर्गत कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध केले जाईल. संबंध विभाग, स्रोतावरील कर वेजावट केल्याचा लाभ घेण्यासाठी, भागधारकांनी संप्रेषणात नमूद केलेली कागदपत्रे ईमेल आयडी investors@maninfra.com वर मंगळवार, २० नोव्हेंबर, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी सबमिट जेणेकरून कंपनी योग्य टीडीएस दर निश्चित करू शकेल.

बुर्गेश डिंगणक

अर्जदारांची नावे

१. मयांक मित्तल, २. मनन मित्तल, ३. मुरारिलाल रामसुख मित्तल, ४. गोविंद दास गुप्ता, ५. उषा मुरारिलाल मित्तल, ६. नेहा मयाक मित्तल, ७. सुशिल राधेश्याम शारदा, ८. देवा मनन मित्तल, ९. ।।नशंकर ई-ट्रेडिंग एलएलपी (नामांकित श्री. हेमंत अग्रवाल यांच्या द्वारे)

जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती गुलशन खोजेमा ब्रोचवाला च्या सूचनेवरून जनतेला सूचना देण्यात येत आहे की, वुकान क्र.७, तळमजला, न्यु सोनल को-ऑप हो.सो.लि., विरार आगाशी रोड, विरार (पश्चिम) तालुका वसई, ठाणे-४०१३०३ या जागेचे संपूर्ण मालव

वरील दुकान मूळतः श्री. भवानजी पालन सावळ च्या नावावर होते, त्यानंतर श्री. भवानजी पालन सावळा यांनी दिनांक १०.१०.१९७९ रोजीच्या करारनामाद्वारे सदर दुकान कुमारी विद्या हिरानंद छाब्रिया यांच्या नावे विक्री केले, नियुक्त केले आणि हस्तांतरित

पुढे, कुमारी विद्या हिरानंद छाब्रिया यांनी दिनांव ०४.०३.१९८५ रोजीच्या करारनामाच्या कलमांनुसार श्री. खोजेमा अब्बासभाई ब्रोचवाला यांच्या नावे सदर दकान विक्री केले, नियुक्त केले आणि हस्तांतरित केले.

श्री. खोजेमा अब्बासभाई बोचवाला यांचे २६.०४.२०२५ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्रीमती गुलशन खोजेमा ब्रोचवाला (पत्नी), २) श्री. हातिम खोजेमा ब्रोचवाला (मुलगा), ३) श्रीमती बतुल इस्माइल पूनावाला ऊर्फ बतुल खोजेमा ब्रोचवाला (विवाहित मुलगी) हे त्यांचे कायदेशीर वारसदार/ प्रतिनिधी आहेत.

माझे अशील श्री. खोजेमा अब्बासभाई ब्रोचवाल यांची पत्नी असल्याने, त्या सदर दुकान त्यांच्या नावे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहेत, तद्नंतर त्या सदर दुकान विक्री करण्यास तयार आहे.

. माझ्या वर उल्लेख केलेल्या अशिलांच्या सूचनेनुसार नाम्ही याद्वारे सदर दुकान/मालमत्तेवरील कोणत्याही प्रकारे धारणाधिकार, गहाणखत, बक्षीस, वारसा, जप्ती, भार, व्याज, मालकी हक्क, गहाणखत किंवा अधिकारांचे प्रमर्पण याद्वारे वैध दावे/आक्षेप आमंत्रित करतो. कृपया या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून १५ विवसांच्या आत दावे आणि आक्षेपांच्या समर्थनार्थ वैध दस्तावेजांसह माझ्याशी संपर्क साधा. त्यानंतर कोणताही दावा/आक्षेप गफ/त्याग केला जाईल असे मानले जाईल.

मालमत्तेची अनुसुची दुकान क्र.७, तळमजला, न्यु सोनल को-ऑप.

हौ.सो.लि., विरार आगाशी रोड, विरार (पश्चिम) तालुका वसई, ठाणे-४०१३०३. वकील अधिराज भालेकर

चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. मोबा.:७२०८६५२०१३ दिनांक: १४.११.२०२८

ब्रजेश्वरी ट्रेडिंग अँड इन्ट्रहेस्टमेंट लिमिटेड

सीआयएन: एल९९९९एमएच१९८५पीएलसी१०१७३६ नॉदगीकृत कार्यालय: ४०१, डावमंड प्लाझा, ३९१, डॉ. डी.ची. मार्ग, मुंबई, महाराष्ट्र-४०००४८ दूर.:+९१-१८२१०४५२८७, व्रः.१०१२०-४०३९९७६, झेल्हshekharsssanghai@gmail.com ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरिता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

भग १								
तप	शीरन	संपलेली		मागील वर्षात संपलेले	संपरनेतन			
		तिमाही			मागील वर्ष			
		३०.०९.२०२५	३०.०९.२०२५	30.09.2028	39.03.7074			
	(संदर्भ टीप पहा)	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	रनेखापरिक्षित			
۹.	कार्यचलनात्न एक्ण उत्पन्न	3.42	27.5	८.७१	१८.७८			
၃.	कालावधीकरिता निव्वळ नका/(तीटा)							
	(कर, अपवादहमक आणि/किंवा विशेष							
	साधारण बाबपूर्व")	2.20	4.86	٧. ३३	(૭, ५)ટ			
₹.	करपूर्व कालावधीकरिता निष्वळ नका/(तोटा)							
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष							
	साधारण बाबनंतर')	2.20	4.86	٧. ३३	(૧, ૧૪			
γ.	करानंतर कालावधीकरिता निव्यव्य नफा/(तोटा)							
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण							
	बावनंतर)	१.८६	४.६३	३.६६	Ę. Ę0			
G.	कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न							
	(कालावधीकरिता सर्वकप नफा/(तोटा)							
	आणि इतर सर्वकप उत्पन्न (करानंतर))	2.20	४.९७	१.९२	(१.६१			
ξ.	इतर समभाग भांडवल	300.00	300.00	१००.००	300.00			
19.	इतर समभाग (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात							
	दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळ्न)	-	-	-	-			
٤.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रती)							
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
	१. मूळ	0.29	0.४६	0.50	0.55			
	२. सौमिकृत	0.23	0.25	0.50	0.55			

- . वरील निकालांचे पुनरावलोकन लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि संचालक मंडळाने १२ नोव्हेंवर, २०२५ रोर्ज झालेल्या त्यांच्या सभेत त्यांना मान्यता दिली आहे आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी सेवी (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) निवस ११९६० आहं आंधार कब्दाना चन्नाच्य रख्याव्यक्तवा संघा (१८११६८) आण् इतर प्रकटीकरण आवश्यकता) निवस २०१५ चया निवस ३३ तुमार ३० सप्टेंकर २०५२ रोजी सेवलेल्या तिमाही आणि अर्थवर्यासाठी वरील आर्थिक निकालांचा मर्यादित पुनरावलोकन अहवाल तयार केला आहे.
- इंड एएस १०८ ऑपरेटिंग सेगमेंट्स नुसार कंपनीकडे फक्त एकच रिपोर्टेनल सेगमेंट आहे.
- मागील कालावधी आणि वर्षाचे आकडे आवश्यकतेनुसार पुनर्गठित/पुनर्वर्गीकृत करण्यात आले आहेत शेअर्स सीएसई वर सूचीनद्ध आहेत.

टिनांक: १२.११.२०२०



पेड-अप कॅपिटलमध्ये १०,००,००० शेअर्स असतात जे प्रत्येकी रु.१०/- = रु. १,००,००,०००/-ब्रेजेश्वरी ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडकर शेखरकुमार संघाई व्यवस्थापकीय संचालक

ब्रीआयएन:०००४८८२२

नमुना क्र.युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नींदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४*(१)* नुसार)

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत ३ आयडीया टेक्नॉलॉजी एलएलपी (एलएलपीआयएन: एएई-७५६०) यांची नोंदणी करण्यासाठी मुंबई, महाराष्ट्र येथील कंपनी निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपर्वी अर्ज करण्यात येणार आहे.

२. कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे<mark>:</mark>

भारतात किंवा परदेशात डिझाइनिंग, प्रोग्रामिंग, विकास, प्रयोग, अंमलबजावणी, एकत्रित करणे, उत्पादन, रूपांतर, बदल, सुधारणा, निर्यात, आयात, खरेदी, विक्री, वितरण, स्कॅनिंग, परवाना, विपणन, सेवा देणे किंवा समर्थन देणे आणि अन्यथा भारतीय बाजारपेठेत किंवा परदेशात वेळोवेळी उपलब्ध असलेल्या ३डी प्रिंटर, फिलामेंट्स– ३डी स्कॅनर, लेसर स्कॅनर आणि अशा इतर प्रिंटरच्या स्वतःच्या वापरासाठी किंवा विक्रीसाठी व्यवहार करणे. भारतात किंवा परदेशात ई-कॉमर्स, ई-शॉपिंग, ई-व्यवसाय, मल्टीमीडिया सेवा, ऑनलाइन माहिती सेवा, ऑनलाइन अनप्रयोग एकजीकरणार्श संबंधित क्रियाकलाप करणे ज्यामध्ये इंटरनेटवर विविध प्रकारच्या उत्पादनांची खरेदी, विक्री, विपणन, व्यापार आणि अन्यथा व्यवहार करणे समाविष्ट आहे.

३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १०वा मजला, टाईम्स टॉवर, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई शहर, मुंबई-४०००१३, महाराष्ट्र, भारत येथे उपलब्ध आहेत.

येथे सचना देण्यात येत आहे की. कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निवंधक, इंडियन** इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात (वर रमुदप्रमाणे) पाठवावी.

आज दिनांकीत १३ नोव्हेंबर, २०२५, मुंबई

जाहीर सूचना गद्वारे सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की, श्री. संतोष कैलाश शर्मा हे रामचंद्र अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्पादित, नोंदणी क्रमांक टीएनए/टीएनए),एचएसजी/ (टीसी)/२६१७/१९८९-१९९०, दिनांक १०/०८/१९८९ रोजी नोंदणीकृतसोसायटीतील, नवघररोड, भाईंदर (पूर्व), तालुका व जिल्हा ठाणे, पिन कोड ४०१ १०५ येथील तळमजूल्यावरील फ्लॅट क्रमांक ए/८, ज्याचे बांधकाम क्षेत्रफळ ३८० चौरस फुट पलंद क्रमोक ए/८, ज्यान बाधकाम क्षत्रमळ्ळ ३८० चारते पूछ-आहे, याचे कायदेशीर माकल व सदस्य आहेत. सदर सद्धनिकंचे हिस्सा प्रमाणपत्र क्रमांक ७८ असून, त्यावरीत हिस्सा ३६ ते ४० पर्यंत विभागलेला आहे आणि हे प्रमाणपत्र दिनांक ०९/१२/९८५ रोजी जारी करण्यात आलेले आहे. या सद्धनिकंसाठी नेमर्स कुंती एन्टरग्राङ्ज (बिल्डर) आणि श्री. सदिनिकसाठी मेसर्स कुंती एन्टरप्राइज (बिल्डर) आणि श्री. विश्वास भिकाजी घरत यांच्यामध्ये दिनांक २९/०८/१९८६. रोजीमुळ बिल्डर करार झाला होता, जो आता इरवलेला आहे. त्यानंतर, श्री. विश्वास भिकाजी घरत यांनी सदर सदिनिका श्री. संतोष कैलाया प्रमा यांना दोनां दोनांक ३०/१०/२०९५ रोजी केलेल्या पुनर्विझी करारानुसार विकली आहे. सदर सदिनिकसंबंधीचा पहिला मूळ बिल्डर करार आणि हिस्सा प्रमाणपत्र ही दोनी महत्त्वाची कारायर्थ इरवलेली आहेत किया चुकीच्या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्यामुळे, कोणत्याही व्यवतील, बँकांगा वितोच सत्याना, संत्याना, कंप्याना किवा इतर कोणालाही या मालमत्तेवर कोणताही हवक अधिकार किंवा दावा असत्यास, त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झात्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात, आवश्यक कागदोपत्री पुराव्यासह, आपला आक्षेप नों दवावा. नमूद मूदतीत तसे करण्यात अयशस्वी झाल्यास, सदर मालमत्तेवर कोणत्याही व्यक्तीचा कोणताही हक्क किवा दावा नाही असे गृहीत धरले जाईल, याची कृपया सर्व संबंधितांनी गंभीर नोंद घ्यावी. **दिलीप के. पांडे** दितांक: १४/११/२०२५ (वर्काव उच्च न्यायाय बी / १०८, भाईदया नगर, बी बिल्डींग, नवघर रोड, भाईदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५,

न्यायालय कक्ष क्र.०३ बॉम्बे बेथील शहर दिवाणी न्यायालया लयु कारणे खटला क्र.९५६/२०२२ नियमः पेपर प्रकाशनासाठी सी.पी.सी.च २०-(१-ए))

तकारसादर - ११.०३.२०२ तकार दाखल - १८.०४.२०२२

निवम ५१, ाव्याचे उत्तर देण्यासाठी समन्स दिवाणी प्रक्रिया संहितेच्य कलम २७.ओ. व्ही. आर. १.५.७ आणि ८ आणि ओ.८,

आर. ९ अंतर्गत

१. श्रीमती नेहा नामदेव सुर्वे, (विवाहापूर्वीचे नाव : सुश्री मंजुळा बबन आयरे) वय: ४७ वर्षे, प्रौढ, भारतीय रहिवासी व्यवसाय : गृहिणी

निवासस्थान:सी२३, रजनीगंधान्यू मंडला, बी.ए.आर. सी कॉलनी, व्हीटीसी: मुंबई, पीओ: अणुराक्ती नगर, मुंबई: ०९४, संपर्कक्र.९८२१७३५८२०. २. सानिका शरद शिंदे. (विवाहापूर्वीचे नाव : सुश्री मनीषा बबन आयरे)

वय: ४२ वर्षे, प्रौढ, भारतीय रहिवासी, व्यवसाय : गृहिणी, निवासस्थान: ४०३, महालक्ष्मी सेवा मंडळ चाळ, चेंबूर, गोवंडी रोड, नवजीवन ग्राउंड, चेंबूर, मुंबई-४०० ०७१, संपर्क क्र.८४३३६३४४४६ ईमेल आयडी : sanikasharadlll@gmail.com

..फिर्यादी

१. श्री. मंगेश वक्न आयरे, वय: ४६ वर्षे, प्रौढ, भारतीय रहिवासी: निवासस्थानः खोली क्र.१०३/१०४, ट्रन्झिटकॅम्प, धोबीघाटडॉ. वीरवाडी, जी.डी. आंबेडकर मार्ग, केळेवाडी, परळ, काळा चौकी टॅंक रोड.

२ श्री महेंद बबन आयरे वयः ४० वर्षे, प्रौढ, भारतीय रहिवासी, निवासस्थानः खोली क १०३/१०× मस्यिम् कॅम्प धोबीघार डॉ वीस्वाही जी ही

आंबेडकर मार्ग, केळेवाडी, परळ, काळा चौकी टॅंक रोड, ३. एक्यदर्शन कोहीसोचे अध्वक्ष / सचिव. ग शिबिर, धोबीघाट डॉ. वेक्रसवाडी, जी.डी. आंबेडक

मार्ग. केळेवाडी. परळ. काळा चौकी टॅंक रोड, मुंबई -४०० ४. मे. आवरेसकर अँड सन्स प्रा.लि.

पत्ताः १२५२, पुष्पांजली अपार्टमेंट, जुना प्रभादेवी रोड प्रभादेवी, मुंबई-४०००२५. प्रतिवादी क्र. २ वर पेपर प्रकाशनाद्वारे समन्स रिट जारी करणे:

२. श्री. महेंद्र बबन आयरे. रहिवासी: खोली क्र.१०३/१०४, ट्रान्झिट कॅम्प, धोबीघाट डॉ. वीरवाडी, जी. डी. आंबेडकर मार्ग, केलेवाडी, परळ काळा चौकी टॅंक रोड, मुंबई - ४०० ०३३

(दिनांक १२.०२.२०२५ आणि २१.०४.२०२५ रोजीच्या आदेशानुसार, अध्यक्षीय-न्यायालय कक्ष क्र.३, एच.एच.जे. श्रीमती ए.बी. शर्मा मॅडम - प्रकरण - १० - परवानगी आहे न्याअर्थी वर उल्लेख केलेल्या वादींनी तुमच्या वर उल्लेख केलेल्या प्रतिवादीविरुद्ध या माननीय न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे ज्याचे खालील संक्षिप्त विधान आहे उदा:-म्हणन वादी प्रार्थना करतात :

(अ) कलप ३ प्रध्ये वर्णन केलेल्या फ्लॅर पालप्रनेप्रध्ये वाहींन प्रत्येकी १/४ वाटा मिळण्याचा हक्त आहे आणि त्यांचा १ ४ वाटा सदर मालमत्तेची विल्हेवाट लावून मापन आणि मर्यादे विभागला जाईल असे घोषित करणे

(ब) सदर खटला प्रलंबित राहिल्यास, प्रतिवादी विक्री, भाडेपट्टा हक, मालमत्तेचे भाडेपड़ा, प्रतिवादींना कलम ३ मध्ये वर्णन केलेल्या फ्लॅट मालमत्तेत हस्तक्षेप करण्यापासून आणि त्यांच्या प्रवेशापासन रोखण्याबद्दल असतील: (क) वरील प्रार्थनेच्या कलम (ब) च्या संदर्भात अंतरिम आणि

रेम सवलती: (ड) दाव्याच्या खर्चाची तस्तूद करावी (इ) न्यायाच्या हितासाठी वाद्यांच्या बाजूने माननीय न्यायालय

योग्य आणि योग्य वाटेल अशा इतर कोणत्याही सवलती. तुम्हाला समन्स बजावल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच आत या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात येत आहेत. तुम्ही स्वतः किंवा दाव्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्य प्रश्नांची उत्तरे देऊ शकणारे वकील असाल किंवा ज्याच्यासोक अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकणारी व्यक्ती असेल आणि व उल्लेख केलेल्या वादीला उत्तर देण्यासाठी खटला अंतिम निकालात काढला जाईल, त्यामुळे तुम्ही तुमचे सर्व साक्षीदार हजर करावेत आणि तुम्हाला येथे हें लक्षात घ्यावे लागेल की तुम्ही उपस्थित न राहिल्यास, तुमच्या अनुपस्थितीत खटल्याची सुनावणी आणि निर्णय चेतला जाईल; आणि तुम्ही तुमच्या ताच्यातील किंवा अधिकारातील कोणतेही कागदपत्रे आणाल ज्यामध्ये वादीच्या केसच्या गुणवत्तेशी संबंधित पुरावे असतील किंवा ज्यावरतुम्हीतुमच्या केसच्या समर्थनार्थ आणि विशेषतः वादीच्या समर्थनार्थ अवलंबून राह इच्छिता, खालील कागदपरे

माझ्या सहीने आणि माननीय न्वायालयाच्या शिक्क्वानिशी दिनांक ०८ मे. २०२५.



पत्ता: बी/४०४, आकांशा एन्क्लेव्ह, आचीळे रोड, ।सोपारा (पूर्व), पालघर-४०१ २०९ मोबा.क.९८९०९६४२३१

तुम्हाला येथे कळविण्यात येते की, पात्रता निकषांनुसार राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणे. उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समित्या, जिल्हा कायदेशीर सेवा अधिकृत आणि तालुका कायदेशीर सेवा समित्या यांच्याकडून मोफत का यदेशीर सेव तमच्यासाठी उपलब्ध आहेत आणि जर तम्ही पात्र असाल गणि मोफत कायदेशीर सेवांचा लाभ घेऊ इच्छित असाल त तम्ही वरीलपैकी कोणत्याही कायदेशीर सेवा प्राधिकरणांशी। मेत्यांशी संपर्क साधू शकता.

टीपः-या दाव्याची पुढील तारीख १५.१२.२०२५ आहे. कृपया शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबईच्या अधिकृत वेंबसाइटवर या दाव्याची स्थिती आणि पुढील / पुढील तारींख

RISHAB SPECIAL YARNS LTD

CIN No. L17114MH1987PLC451094

303, Tower A, Peninsula Business Park, G.k. Marg, Lower Parel, Mumbai, Delisle Road, Mumbai, Maharashtra, India, 400013

Tel. No. 022-44505596; Email ID: compliance.rsyl@gmail.com; website: www.rishabspecial.in

							s. In Lakhs
Sr.		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Half Year Ended	Half Year Ended	Year ended
lo.	Particulars	30.09.2025	30.09.2024	30.06.2025	30.09.2025	30.09.2024	31.03.202
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited
1	1. Income from operations						
	Revenue from operations	-		-	-	-	
	Other Income	-		-	-	-	
	Total Income	-		-		-	
	2. Expenses						
	Cost of materials Consumed						
	Purchase of Stock in Trade	-		-	-	-	
	Change in inventories of finished goods,						
	work-in-progress and stock-in-trade	-		-	-	-	
	Employee benefit Expenses	0.34	0.68	0.51	0.85	1.16	2.0
	Administrative Expenses	-		-	-		
	Finance Cost	-		-	-	-	
	Depreciation and amortisation expense	-		-	-	-	
	Other expenses	0.97	3.40	3.63	4.60	14.77	19.
	3. Total Expenses	1.31	4.08	4.14	5.45	15.93	21.
3	 Profit/ (Loss) from before exceptional items and Tax (1-2) 	-1.31	-4.08	-4.14	-5.45	-15.93	-21.
4	5. Exceptional items	0.00	0.00	-		0.00	
5	6. Profit /(Loss) before Tax (3-4)	-1.31	-4.08	-4.14	-5.45	-15.93	-21.
6	7. Tax expense (Deferred Tax Assets)	-		-		-	
7	8. Net Profit / (Loss) after Tax (5-6)	-1.31	-4.08	-4.14	-5.45	-15.93	-21.
8	Other Comprehensive Income						
	- Items that will not be reclassified to Profit & Loss	-	-	-	-	-	
	- Items that will be reclassified to Profit & Loss	-	-	-	-	-	
	Total Comprehensive Income/(Loss) for the period (7+8)	-1.31	-4.08	-4.14	-5.45	-15.93	-21.
9	9. Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 10/- Each)	356.07	356.07	356.07	356.07	356.07	356.
0	10. EPS (Not annualised)	(0.04)	(0.11)	-0.12	(0.153)	(0.45)	-0.
	Basic & Diluted EPS before						
	Extraordinary items	-0.04	-0.11	-0.12	-0.15	(0.45)	-0.

. The above Unaudited financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

meeting held on 13th Nov. 2025. Status of Investor Complaints during the guarter ended Sept, 2025

Opening Balance: (Nil) Received: (Nil) Disposed off: (Nil) Pending as on 30.09.2025: (Nil)

Presently the company is primarily engaged in single business segment viz. Trading of Commodi The figure of the previous period have been regrouped / rearranged wherever considered necessery

For RISHAB SPECIAL YARNS LIMITED

Date :13.11.2025 Place: Mumbai

संदीप (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल५१४९१एमएच१९८२पीएलसी ३५०४९२ २०१, अस्मी ड्रीम्झ, सीटीएस क्र.३३१-३४०(पी), एसव्ही रोड, रत्ना हॉटेल समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२ ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखा

(रु हजारात संपलेले तिमाही 30.09.74 30.08.74 30.09.78 30.09.74 30.09.28 39.03.74 अलेखापरिश्वित नेरवापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निष्वळ) कालावधीकरिता निष्वळ नका/(तोटा) (कर, ५१८०१.८६ १४४३१४.८४ 05994.0 अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) ८९२३४.१७ १४३१६५.३७ २०४६२४.८३ करपूर्व कालावधीकरिता निष्वळ नका/(तोटा) अववादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर ३५८३०.७६ ८९२३४.१७ ५०७०१.२७ १४३१६५.३७ २०४६२४.८२ १४८७०.५१ . करानंतर कालावधीकरिता निष्वळ नफा/(तोटा) १२६९०.४३ अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर ७४१९१.९२ ४३३३६,२१ १२३२४७.५१ શહેવ હિલ્સેટ. ૦૪ 30584.60 ालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (कालावधीकरि सर्वकप नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकप ७४१९१.९२ १२३२४७.५१ (૭,૪૧) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ठ.१०/- प्रती) राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित 32840.00 ३२४५०.०० ३२४५०.०० 32840.00 32840.00 ३२४५०.०० ताळेबंदपत्राकानसार पनर्मल्यांकित राखीव वगळन) २२००७०.५८ (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) २२.८६ ५४.१७ 3,98 33.55 १३.३५ ३७.९८ ५४.१७

ठिकाण: मुंबई

दिनांक: १२.११.२०२५

. सेनी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कषिचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कषिचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या व कंपनीच्य www.sandeepindia.org वेनसाईटवर उपलब्ध आहे.

. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान करण्यात आले.



रश्मी दालमिय व्यवस्थापकीय संचालिक डीआयएन:०१३४७३६७

GANESH YADAV

DIN:10783218

(MANAGING DIRECTOR

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड mcl

नोंदणीकृत कार्यालयः ९०७-९०८, देव प्लाझा, ९वा दुर::०२२–६९०५५५३८, Website:www.mahacorp.in, E-mail: mcl@visagar.com, CIN: L71100MH1982PLC028750 ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्पाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

						(रू.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	30.09.2028	\$0.09. 2024	30.09.2028	\$4.03.2024
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षाित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ)	8.40	-	२५.००	8.40	90.00	944.09
कालावधीकरिता निष्यळ नफा/(तोटा)						
(कर,अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)	(4.20)	(२५.८५)	(५.५७)	(३५.५५)	४५.४२	43.43
कालावधीकरिता निष्यळ नफा/(तोटा)						
(कर,अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	(4.20)	(२५.८५)	(५.५७)	(३५.५५)	४५.४२	99.00
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)	(4.20)	(२५.८५)	(५.५७)	(३५.५५)	४५.४२	۵.0
खंडीत कार्यचलनातून नफा/(तोटा)	0	0	0	0	0	
एकूण कालावधीकरिता सर्वकप उत्पन्न	(4.20)	(0)	(0)	(0)	(o)	(0
भरणा केलेले समभाग भांडवल	६२३६.०५	६२३६.०५	६२३६.०५	६२३६.०५	६२३६.०५	६२३६.0 °
राखीय (मागील वर्पाच्या ताळेबंदपत्राकानुसार						
पुनर्मुल्यांकित राखीय यगळून)	_	-	-	_	-	
उत्पन्न प्रतिभाग (क्त.५/-प्रत्येकी)(वार्षिकस्करण नाही)						
अ) अखंडीत कार्यचलनातून कालायधीकरिता						
मूळ व सौमिकृत	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.04)	0.09	(0.00
 वंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता 						
मूळ व सौमिकृत	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.04)	0.09	(0.00



महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेडकरि तिलोकचंद कोठार्र डीआयएन:००४५३६२(

देनांकः ५२.५५.२०२५



CIN: L25209UP1971PLC003444 Regd. Office - D-19-20, Panki Industrial Area, Kanpur - 208 022 TEL: +91 (0512) 2691 KANPUR Kanpur - 208 022 TEL: +91 (0512) 2691 113 - 6; PLASTIPACK FAX: +91 (0512) 2691117;

Special Window for Re-lodgement of Transfer Requests for Physical Shares rsuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, the

npany is pleased to offer a one-time Special Window for shareholders to submit re-lod ests for the transfer of physical shares 'his Special Window will be open from July 07, 2025 till January 06, 2026, and is specifically pplicable to cases where the original transfer requests were lodged prior to April 01, 2019, and were eturned or rejected due to deficiencies in documentation, process, or any other reason.

findly note that during this window, shares re-lodged for transfer will be processed only lematerialized (demat) form. ligible shareholders may submit their transfer requests along with the requisite documents to the

Mr. Ankur Srivastava Company Secretary & Compliance Officer Kanpur Plastipack Limited D-19-20, Panki Industrial Area, Kanpur-208022 Tel:+91 512 2691113-116 Email: secretary@kanplas.com

Place: Kanpu

Date: 13.11.2025

mpany or its Registrar and Share Transfer Agent (RTA) within the stipulated period. Skyline Financial Services Private Limited egistrar and Share Transfer Agent D-153/A. 1st Floor, Okhla Industrial Area. Phase - I, New Delhi - 110 020 Tel: +91-11-40450193-97, 26812682-83 Email id: info@skylinerta.com

> For Kanpur Plastipack Limited (Ankur Srivastava) Company Secretary & Compliance Office

Clotilda Sukhi 12. Rishikesh, Worli, Mumbai-400018

Name of Holder(s)

Amar Sukhi 8

Clotilda Sukhi

Place: Mumbai

Absorber (Rear),

50

The Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking (OF THE BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA)

TENDER NOTICE

E-tenders are invited for the supply of following items.

(1) 80954 - DWC HDPE Pipes of Various Sizes, (2) 80955 -

Neutral Links/Cutouts of Various Sizes, (3) 80686 - Shock

Re – invited e-tenders

(4) 80496, (5) 80637, (6) 80718, (7) 80758, (8) 80783,

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER

Road Construction Department,

Road Division, Daltonganj.

Short e-Procurement Tender Notice

e-Tender Ref No- 9 /RCD/Daltonganj/2025-26/1032 Dated: 13.11.2025

(9) 80785, (10) 80787, (11) 80798, (12) 80847.

Note: For more details, log on to

PRO/AAM(M)/78/2025

Estimated Cost

Bid Security (Amount)

Time of Completion

Date of Publication of

Tender on Website

Last Date/Time of Online Bid Submission

Date and Time of Bid

opening

Bid (Tender Fee & EMD)

Submission Address

Name & address of officer

Inviting tender

E-mail Id

Helpline number of e

Procurement cell

PR 365968 Road(25-26)#D

tenders.gov.in.

Note: Estimated amount may vary.

website https://mahatenders.gov.in



GENERAL MANAGER

IRQP Work of Shahpur-Garhwa via

Budhiveer Tildag Road (Total Length 27.80 Km) for the year 2025-20 Rs. 14,97,25,400.00

(Rupees Fourteen Crore Ninety Seven Lacs Twenty Five Thousand Four

Hundred Rupees) Only.
Rs. 14,97,300.00

(Rupees Fourteen Lacs Ninety Seven

Thousand Three Hundred) Only

06 Months

18.11.2025, 10:30 AM

02.12.2025, 12:00 Noon

04.12.2025, 12:30 PM

Cost of bidding document (for a non

refundable fee) & Bid security as licated shall be payable online through

http://jharkhandtenders.gov.in Executive Engineer, R.C.D., Road

Division, Daltonganj.06562-225019

eercdmedini-jhr@nic.in

0651-2401010

Executive Engineer

Road Construction Department Road Division, Daltonganj.

JSW STEEL LTD

Reg Office: JSW Centre, Bandra Kurla Complex Bandra East, Mumbai - 400 051.

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

FOLIO NO. JSW0717762 DISTINCTIVE Nos No. OF SHARES

2695086 2415870181 2415872860 2680

Any person having claim in respect of the sai shares should lodge such claims with the Compan at its above referred address within 15 days fro this date, else the Company will proceed to issu duplicate certificate(s) and no further claim will be entertained by the Company thereafter.

SUNDER HNDRAJ ADNANI

For further details can be seen on website http://jharkhand

केनरा बैंक Canara Bank

CANARA BANK, REGIONAL OFFICE, THANE, DOSTI PINNACLE, 1ST FLOOR ROAD NO 22 NEAR NEW PASSPORT OFFICE THANE WEST-400604

Branch Ref :RO/LEGAL /SARFAESI/251/2025/KALYAN MAIN (0209) Date: 12.11.2025 **POSSESSION NOTICE**

Where as the under signed being the Authorized Officer of the Canara Bank under the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 01.09.2025 (calling upon the borrower MRS. NEETU RAJENDRA SHRIVASTAV (BORROWER), GOPAL KRISHNA PARK, 003 F A WING 100 FT ROAD, NEAR ASHISH HOTEL, KALYAN, THANE-421306. & MR. RAJENDRA KUMAR SHRIVASTAV (CO-BORROWER), GOPAL KRISHNA PARK,003 F A WING, 100 FT ROAD, NEAR ASHISH HOTEL, KALYAN, THANE-

to repay the amount mentioned in the notice, being Rs.25,49,637.72 (RUPEES TWENTY FIVE LAKHS FORTY NINE THOUSAND SIX HUNDRED THIRTY SEVEN & SEVENTY TWO PAISA ONLY), plus unapplied interest and charges within 60 days rom the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13 4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 12 th day of NOVEMBER of the year 2025.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CANARA BANK, KALYAN MAIN (0209) Branch for an amount of Rs. 25.23.068.72 (RUPEES TWENTY FIVE LAKHS TWENTY THREE THOUSAND SIXTY EIGHT & SEVENTYTWO PAISA) and interest thereon.

Description of the Immovable Property

Residential Flat No.03, Ground Floor, Admeasuring 615 Sq Ft Built Up Area In "F-A" Wing, Building Known As "Gopal Krishna Park" In "Gopal Krishna Park Wing D.E.F/A.F/B Co-operative Housing Society" Situated At Kalyan ,Taluka Kalyan ,Dist

Thane-421306. Date: 12.11.2025 **AUTHORISED OFFICER** Place: THANE CANARA BANK

SILICON VALLEY INFOTECH LIMITED

CIN: L15311WB1993PLC061312 Regd Office: 10, Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072 Email : silivally@gmail.com, website : www.siliconvalleyinfo.co.in Phone No. : 033-40022880, Fax : 033-22379053 **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE**

QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025 (Rs. In Lacs)

Quarter Ended Half Year Ende Ouarter Ended Particulars 30.06.2025 (Unaudited) Total Income from Operations 0.00 0.00 0.02 0.00 Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or (7.12 (9.25)(16.37 (5.68)Extraordinary items #) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or (7.12)(9.25)(16.37) (5.68)Extraordinary items #) Net Profit / (Loss) for the period afte tax (after Exceptional and/or Extraordinary items #) (7.12)(12.64 (5.68 (5.52 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) fo the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 1296.80 1296.80 1296.80 1296.80 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.1/- each) operations)

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchanges website i.e. www.bseindia.com and www.cseindia.com and on the Company's website: www.siliconvalleyinfo.co.in

(0.01)

(0.01

0.01

0.01

(0.00)

(0.00)

DIN: 00174235

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financia item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in coordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

nichever is applicable. By order of the Board For SILICON VALLEY INFOTECH LTD Sd/- SANTOSH KUMAR JAIN, Managing Director Place : Kolkata
Date : 12th November, 2025

YES BANK LIMITED YES BANK Registered Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, 400 055

Basic :

2. Diluted

Branch: 19th Floor, C Wing, Empire Tower, Reliable Tech Park, Cloud City Campus, Plot No. 31, Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai – 400708 Possession Notice for immovable property

Whereas, The undersigned being the authorised officer of YES Bank Limited ("Bank") under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") and in exercise of the powers conferred under section 13(12) of the Act read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, had issued a below mentioned demand notice to respective borrowers calling upon them to repay the below mentioned amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice.

The Borrower / security providers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ security providers and to the public in general that the undersigned has taken possessions of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules.

The Borrower / security providers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties mentioned below and any dealings with the said properties will be subject to the charge of the Bank for below mention amount, together with all the other amounts outstanding including the costs charges, expenses and interest thereto.

This is to bring to your attention that under Sec.13(8) of SARFAESI Act, where the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by secured creditor is tendered to the secured creditor at any time before the date of publication of notice for the public auction/ tender/ private treaty, the secured asset shall not be sold or transferred and no further steps shall be taken for transfer or sale of that secured asset.

Details of the Possession Notice/Borrowers/ Mortgaged Property

Sr. No.	Loan A/c No.	Name of Borrower & Co-borrowers, Guarantors, Mortgagor/ Security Provider	Description of Mortgaged Property (Full address as per 13(2) notice	Total claim amount as per 13(2) notice	Date of 13(2) Notice	Date of 13(4) Possession Taken
1	AFH02 250189 6653	Deepali S Dhaware (Borrower & Mortgagor)	Flat No.609, Area Admeasuring 21.45 Sq. Mtrs. 6th Floor, C Wing, Planet Highlands, Survey No.68,			
		Anitya Sushil Dhaware	Hissa No.3B, Village Neral, Tal. Karjat, Dist. Raigad – 410 101	Rs. 13,84,250.63/-	26-08-2025	12-11-2025
		(Co-Borrower & Mortgagor)	Owned by Deepali S Dhaware and Anitya Sushil Dhaware			

Sd/- (Authorized Officer) Place : Mumbai Date: 12.11.2025 Yes Bank Limited

SKYLINE MILLARS LIMITED

CIN: L63020MH1919PLC000640

Regd. Office: Churchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsltd.com | Email: cs@millars.inTel: +91 22 22047471

	STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30TH SEPT, 2025								
							(Rs. In Lacs)		
0			Quarter Ended		Half Yea	ar Ended	Year Ended		
Sr. No.	Particulars	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025		
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income	77.41	61.17	8.94	138.58	19.04	268.64		
2	Profit / (Loss) for the period from continuing	(22.88)	(34.39)	(16.67)	(57.28)	(35.65)	(19.45)		
	operations								
3	Profit / (Loss) for the period	(22.88)	(34.39)	(17.38)	(57.28)	(35.82)	(26.12) -		
4	Total Other Comprehensive Income	(0.05)	0.07	0.16	0.02	0.18	0.24		
5	Total Comprehensive Income for the period	(22.93)	(34.32)	(17.22)	(57.26)	(35.64)	(25.88)		
6	Paid up Equity Share Capital (Face Value Re 1/- each)	402.24	402.24	402.24	402.24	402.24	402.24		
7	Reserves excluding Revaluation Reserves as per								
7	Balance Sheet of the previous accounting year						2049.15		
8	Earning per Share (EPS)								
8	Earning per share Basic & Diluted (in Rs) (for total								
	operations) (not annualised)	(0.06)	(0.09)	(0.04)	(0.14)	(0.09)	(0.06)		

Notes: 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th Nov. 2025. 2) The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind As') prescribed under section 133 of the Companies Act,2013, read together with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016 . 3)The Company is primarily engaged in Real Estate business and after discontinuation of Umreth division there is only one reportable segment. 4) Figures for the previous periods have been re-grouped / re-arranged wherever necessary. 5)SML is unable to launch the next phase of development at Ghatkopar since 2011 as matter is pending in Supreme Court.



Place: Mumbai

Date: 12-11-2025

Whole-time Directo

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients, Mrs. Babitha Bai W/o. Shri Ashokkumar Heerachand Jain along with her late husband Shri Ashokkumar Heerachand Jain are the bona fide registered members and shareholders of the Society called Shr Shankheshwar Co-operative Housing Society Ltd. and as such members they are the owners of the residential Flat No. 1602 on the 16th Floor in the society building known as 'Shankheshwar Building' located at 126, V.P. Road, Opp. V.P. Road Police Station, Girgaon, Mumbai – 400004 ('the said Flat'), together with 05 (five) fully paid-up shares of Rs. 1007- each of the said Society bearing Dist. Nos. 291 to 295 (both inclusive) covered under Share Certificate No. 059 dated 8th May, 2017 allotted in respect of the said Flat (hereinafter referred to as "the said Share Certificate"). The said Share Certificate of the said Share Share Certificate of the said Share Share Certificate of the said Share Share Certificate of the said Society has been lost or misplaced & not in

possession of my clients and police complaint in respect thereof lodged with the with V.P. Road Police Station, Mumbai, under Lost Report No. 125071-2025 on

22/09/2025. Any person/s having any claims, objections and encumbrances in respect of the said Flat and the said Shares and if anyone had found the original copy of the said Share Certificate are hereby called upon to handover the same and / or make the same Kenown in writing together with the documentary proof in support thereof to the undersigned at his office at C/o. Dinesh Jain, 410, Kakad Market, 4th Floor, 306, Kalbadevi Road, Mumbai - 400002 within 07 (seven) days from the date of publication of this notice, failing which, the Society shall issue Duplicate Share Certificate in lieu of the lost Share Certificate and claims objections, if any in the said Flat and the said Shares shall not be entertained or considered and shall be deemed to have been waived or abandoned for all intents and purposes and not binding on my above named

At Mumbai, Dated this 14th day of November, 2025

Earnings Per share (after extraordinary items

Date: 13th November, 2025

Place : Mumbai

has been lost /misplaced. The member of the society is wanting to apply for duplicate shares for his flat no 402 of E-1 building. The Society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of

14 (fourteen) days from the publication of this notice at the Society

NOTICE

BAJAJ HOLDINGS & INVESTMENT LIMITED

Regd. Office: Bajaj Auto Ltd. Complex, Akurdi, Pune, 411035

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Notice is hereby given that certificate(s) for the under mentioned securities of the Company has been lost/misplaced and the holder(s) of the said

ecurities has/have applied to the Company to issue duplicate certificates(s)

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate.

Any person who has any claim in respect of the share certificate(s) should lodge such claim with the Company or its Registrars and Transfer

Agents: KFIN Technologies, Selenium Building, Tower-B, Hyderabad 500032, Telephone no: 040-67161500 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate.

Name of Holder(s): Amar Sukhi

Face Cert. Distinctive No. of

Value No(s) No(s) 10/- 34 342102 to 342151

Folio No(s)

AA0000034

This is to inform the general public that Original Share certificate no 43. Distinctive No 43 of Mr Samir Krishnakant Shah, member of Bharat Nagar Co-operative Housing Society Limited situated at Bharat Nagar, E-1 Building, Flat no 402, 342 Grant Road, Mumbai: 400007, Maharashtra

address mentioned above with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Bharat Nagar Co-operative Housing Society Limited at the above mentioned address. If no claims objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate when applied by the member in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society.

For and on behalf of Bharat Nagar Co-operative Housing Society Limited Date: 14.11.2025 Place: Mumba (Hon. Secretary)

(CHOKSI)

CHOKSI ASIA LIMITED

(Formerly known as CHOKSI IMAGING LIMITED) Registered Office: 163/164, Choksi Bhuvan, Nehru Road,

Vile Parle East, Mumbai 400057 Tel: 9821669911 Email: imaging@choksiworld.com Website: Website: https://choksiworld.com

CIN: L71200MH1992PLC388063



STANDALONE UNAUDITED FINANCIAL	STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2025										
				(₹ in Lac	s except for p	er share data)					
		Quarter ende	ed	Six Month	n Ended	Year ended					
Particulars	30-09-25	30-06-25	30-09-24	30-09-25	30-09-24	31-03-25					
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited					
Total income from operations(net)	1,357.91	1,218.79	865.72	2,576.70	1,669.17	3,856.37					
Net Profit / (Loss) for the period (Before Tax,											
Exceptional and/or Extraordinary items)	167.01	151.60	103.22	318.61	303.23	472.70					
Net Profit / (Loss) for the period after tax											
(after Exceptional and/or Extraordinary items)	134.65	107.43	65.02	242.08	218.31	309.88					
Total Comprehensive Income for the period											
[Comprising Profit/ (Loss) for the period						ĺ					
(after tax) and Other Comprehensive											
Income (after tax)]	134.65	107.43	65.02	242.08	218.30	309.86					
Paid up Equity Share Capital											
(Face Value of Rs.10/- each)	57.01	57.01	57.01	57.01	57.01	57.01					
Reserves (excluding Revaluation Reserve)											
as shown in the Audited Balance Sheet						ĺ					
of previous year		-	-	-		2,579.13					
Earnings Per share (before extraordinary items)											
(of Rs. 10/- each) Basic & Diluted #	2.36	1.88	1.14	4.25	3.83	5.44					

of Rs. 10/- each) Basic & Diluted # . The Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 13, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out limited review on the above results in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and expressed

. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and six months ended September 30, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Unaudited Financial Results for the quarter and six months ended September 30, 2025 are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com. The same are also available on the Company's website viz www.choksiworld.com. The

same can be accessed by scanning the QR Code provided above. For Choksi Asia Limited

Formerly known as Choksi Imaging Limited Jay Choksi Whole Time Director

Place: Mumba

Dated: 13 November, 2025

DEEPJYOTI TEXTILES LIMITED

CIN: L27200MH1994PLC083950 Reg off: 'Chez Nous', Flat No.1, 1st Floor, JVPD Scheme

Gulmohar Cross Road No 7, Mumbai-400 049 Extract of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025

4		quanto and han your order or promote or, and									
		Quarter ende	1	Half yea	r ended	Year ended					
PARTICULARS	30-Sep-25 Un-audited	30-Jun-25 Un-audited	30-Sep-24 Un-audited	30-Sep-25 Un-audited		31-Mar-25 Audited					
Operating Income	(75.24)	19.70	(78.41)	(55.54)	(108.74)	44.70					
Other Income	(26.54)	105.30	3.96	78.76	6.61	5.07					
Interest	-	-	-	-	-	-					
Net Profit /(Loss) before tax	(112.55)	105.48	(96.39)	(7.07)	(143.20)	(222.95)					
Tax	(0.06)	(0.07)	(0.26)	(0.13)	(0.52)	(1.08)					
Net Profit /(Loss)	(112.49)	105.55	(96.13)	(6.94)	(142.68)	(221.87)					
Equity Share Capital	501	501	501	501	501	501					
Reserves	-	-	-			57.07					

Re Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic (2.25) 2.11 (1.92) (0.14) (2.85) (4.43) Diluted (2.25) 2.11 (1.92) (0.14) (2.85) (4.43) The above financial results for the quarter and half year ended September 30, 2025 were

reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 13, 2025. These financial results were subject to limited review in terms of Regulations 33 of the SEBI

(Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 by Statutory auditors of the Company who have expressed an unmodified opinion thereor

Figures for previous period/year have been re-grouped /re-classified wherever necessary to confirm to current period's/year's classification

No adjustment required in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rule

The full format of the Results for the quarter and half year ended September 30, 2025 is available on the MSEI Stock Exchange website (www.msei.in) and on the website of the Company (www.djtextiles.co.in).

For Deepjyoti Textiles Limited

Sanjay Mundra Director (DIN: 01205282)

Elgi Rubber Company Limited

CIN: L25119TZ2006PLC013144

Regd. Office: Super A Unit, Coimbatore Private Industrial Estate, Kuruchi, Coimbatore - 641021, TamilNadu Telephone No.: 0422-4321000 E-mail Id: info@in.elgirubber.com Website: www.elgirubber.com Extract of consolidated unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2025

	(Rs.in Lakhs, except EPS)								
Г		Consolidated							
s	I. Particulars		Quarter end	ded	Half Year ended		Year ended		
N		Sep 30, 2025 (unaudited)	Jun 30, 2025 (unaudited)	Sep 30, 2024 (unaudited)	Sep 30, 2025 (unaudited)	Sep 30, 2024 (unaudited)	March 31, 2025 (audited)		
1 2 3 4 5	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up equity share capital (face value of Re.1/- each)	9,699.48 (646.34) (593.80) (601.02) (603.37) 500.50	9,486.28 5.33 5.33 (151.45) (153.82) 500.50	9,796.29 (454.13) (454.13) (412.77) (407.96) 500.50	19,185.76 (641.01) (588.47) (752.47) (757.18) 500.50	20,614.25 87.08 1,595.10 1,615.64 1,625.27 500.50	39,995.52 (2,142.26) (450.54) (436.01) (445.45) 500.50		
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.1/- each) (for continuing and discontinued operations) a. Basic (in Rs.) b. Diluted (in Rs.)	N.A. (1.20) (1.20)	N.A. (0.30) (0.30)	N.A. (0.82) (0.82)	N.A. (1.50) (1.50)	N.A. 3.23 3.23	17,408.74 (0.87) (0.87)		

Key numbers of standalone financial results Standalone Half Year ended Quarter ended Year ended No Particulars Jun 30, 2025 Sep 30, 2024 Sep 30, 2025 Sep 30, 2024 March 31, 202 Sep 30, 2025 (unaudited) (unaudited) (audited) (unaudited) (unaudited) (unaudited) 23,786.47 6.308.54 12,582.15 12,638.19 Total Income from Operations 6,273.61 6,295.90 Net Profit/ (Loss) for the period before tax (136.46)763.84 (23.66)627.38 730.56 (489.88) Net Profit/ (Loss) for the period after tax (125.42)603.93 21.74 478.51 766.39 (425.70)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)

Notes: The above is an extract of the detailed format of the unaudited consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited consolidated and standalone financial results are available on the website of the National Stock Exchange of India Limited i.e. www.nseindia.com and on the website of the company i.e.,

(127.78)

601.57

26.55

www.elgirubber.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.

In accordance with regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the consolidated and standalone financial results for the quarter and half year ended September 30, 2025 as reviewed and recommended by the Audit Committee of the Board, has been approved by the Board of Directors at its meeting held on November 13, 2025. The Statutory Auditors have expressed an unmodified opinion on these results.

Figures for the corresponding quarter / period ended have been regrouped wherever necessary. Exceptional items represents Profit on sale of assets.

for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)

Place: Coimbatore Date: November 13, 2025



For Elgi Rubber Company Limited Sudarsan Varadaraj Chairman and Managing Director DIN: 00133533

776.02



(435.14)









For and on behalf of Board of Director

Maulik Dave

DIN:01448536

473.79